



पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur
केगाव, सोलापूर - ४१३ २५५, महाराष्ट्र (भारत)

दुरध्वनी क्र. ०२१७-२७४४७७८ / ११३/११५ (११ लाईन्स), फॅक्स : ०२१७-२३५१३००,
संकेतस्थळ: <http://su.digitaluniversity.ac.in> ई-मेल: registrar@sus.ac.in bos@sus.ac.in



अभ्यासमंडळे विभाग

जा.क्र.पुअहोसोविसो/अमंवि/२०२२/ 7797

दिनांक : 28 SEP 2022

प्रति,
मा. प्राचार्य/संचालक,
सर्व संलग्नित महाविद्यालये/संकुले,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

विषय: चर्चासत्र, कार्यशाळा व परिषद आयोजनार्थ आर्थिक सहयोगाकरिता प्रस्ताव मागणीबाबत.

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या संलग्नित महाविद्यालयांस व संकुलांस अभ्यासक्रमावर आधारित आंतरराष्ट्रीय/राष्ट्रीय/राज्य व विभागीय पातळीवर चर्चासत्र/कार्यशाळा/परिषदेचे आयोजन करावयाचे आहे, अशा महाविद्यालयांनी व संकुलांनी काही अंशी खर्चासाठी अनुदान मागणीचा विहित प्रपत्रातील प्रस्ताव सोबत जोडलेल्या सुधारित नियमावली नुसार दि.२०/१०/२०२२ पर्यंत विद्यापीठास पाठवून द्यावेत.

सूचना- एका महाविद्यालयास/संकुलास जास्तीत जास्त एका चर्चासत्र/कार्यशाळा/परिषदेस आर्थिक सहाय्य मंजूर करण्यात येईल.
कळावे,

आपली स्नेहांकित,



28/9/22
(योगिनी घारे)
कुलसचिव

सोबत : विहित प्रपत्र व सुधारित नियमावली.

Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

**Application for getting financial assistance for organizing seminar/workshop/
conference at the college/school**

During the financial year (2022-23) based on UG/PG course Syllabus

1. Name of the College/Dept. _____
(Organizing Seminar) _____

2. a) Title of the Seminar _____

b) International/National/State/Regional level _____

c) P.G. Courses Taught _____

U.G. Courses Taught _____

d) Faculty under which the
Seminar is proposed _____

3. a) Scope and area to be covered _____

b) Objectives _____

(If required, additional sheet be attached)

4. Total no. of days of the program _____

a) Opening date _____

b) Closing date _____

5. No. of participants _____

Expected to be enrolled (min.30, max.50)

a) No. of outstation participants _____

b) No. of local participants _____

(Local Participants should be under Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur
University, Solapur, Jurisdiction)

6. Whether hostel accommodation would be available : Yes/No

7. Name and address of the proposed _____

Convener/Director of the program _____

8. Name with full addresses of the resource _____

Their visits (Annex Separate Sheet, if necessary) -----

9. Whether student participation is involved Yes/No

(Expenditure for their participation)

10. Total estimated amount for-

a) Conveyance and Hospitality to local resource persons Rs.-----

b) T.A.,D.A. and Honorarium to outstation resource persons Rs.-----

c) Miscellaneous and contingencies such as stationery,
Printing, postage, cyclostyling, Photo copy, consumables in Rs.-----
Case of Laboratory courses, etc.

Total Rs.-----

Minus

d) Contribution, if any from the college and other sources,
Such as Registration fees (Income from other sources,
Please indicate the source and amount) Rs.-----

e) Net amount required Rs.-----

**Signature & seal of the
Director of the programme**

**Signature & seal of the
Principal of the college/
Director of the School**



Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur

Rules for conducting Seminar/workshop/conference Heads of expenditure

1. T.A. D.A. for resource person
 - a) D.A. as per the rules of university
 - b) Actual bus fare, 2nd class railway fare
2. Printing & stationery, Photo copy etc.
3. Remuneration/Honorarium of resource persons, working lunch including tea, etc.
4. Sundry expenses
5. T.A., D.A. & Registration charges of participants will be borne by the organiser.

Note – Expenditure on Garlands, photographs & felicitation is not allowed.





Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur.

Rules for Distribution of financial Assistance Online/Offline/Blended Mode for Seminars, Workshops, Conferences & Symposium etc.

A) Rules

1.	Financial Assistance under the scheme is available to all colleges, which come under the purview of under section 2(F) and under section 12(B) of the UGC Act, 1956.
2.	Financial Assistance to the college will be given to conduct one seminar /conference /workshop/symposium etc. during the academic year.
3.	Preference will be given for workshops and seminars of skill based, training and research oriented proposals.
4.	Revised syllabus oriented proposals also acceptable.
5.	Proposal should be submitted in proforma of conference through proper channel.
6.	Utilization certificate will be submitted by the organizers within One month after the event.
7.	The financial assistance released will be spent for the purpose of organising seminar /conference/workshop only.

B) Ceiling of Financial Assistance by the University.

1.	University level / Regional level		
	a) Workshop for Syllabus	-	Upto Rs. 10,000/-
	b) Conference of the subject	-	Upto Rs. 10,000/-
2.	State level	-	Upto Rs. 15,000/-
3.	National level	-	Upto Rs. 20,000/-
4.	International level	-	Upto Rs. 25,000/-



C) Heads of expenditure

1. T.A. D.A. for resource person
 - a) D.A. as per the rules of university
 - b) Actual bus fare, 2nd class railway fare
2. Printing & stationery, Xerox etc.
3. Remuneration/Honorarium of resource persons, working lunch including tea, etc.
4. Miscellaneous expenses
5. T.A., D.A. & Registration charges will be borne by the organiser.


Note – Expenditure on Garlands, photographs & felicitation is not Allowed.


D) समन्वयकाची जबाबदारी व कामे


- i) Participants चे Registration फॉर्म तयार करून घेणे.
- ii) माहितीपत्रक तयार करणे.
- iii) आवश्यक असल्यास Conference/Seminar/Workshop करिता link तयार करणे.
- iv) Participant साठी Feed back form तयार करणे.
- v) Certificate तयार करणे व Participants ना पाठविणे.
- vi) प्रत्यक्ष Conference/Seminar/Workshop सुरु असताना योग्य त्या तांत्रिक बाबींची काळजी घेणे.
- vii) इतर सर्व अनुषंगिक कामे.

E) Conference/Seminar/Workshop संपन्न झाल्यानंतर खालील बाबींची पूर्तता विद्यापीठाकडे करणे आवश्यक राहिल.

Conference/Seminar/Workshop चे सर्व Recording साहित्य उदा. CD, Registration forms, माहिती पत्रक, feedback forms, Certificates, Resource Person व समन्वयक यांना आदा केलेल्या मानधनाची Receipt. Internet Charges (If Applicable) ची Bill receipt, Participants ची यादी इ. बाबींची पूर्तता करण्यात यावी.


(Dr. M. G. Mali)
Member


(Prof. Dr. V. P. Shikhare)
Member


(Prof. Dr. S. D. Nawale)
Chairman

